Donear House, Plot No. A-50, Road No. - 1, MIDC., Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 68348100 (Board Line) | Fax: 022 - 68348313 E: info@donear.com Web: www.donear.com CIN: L99999MH1987PLC042076

Donear/SECD/SE/2024-25/011

May 30, 2024

To,

BSE Limited Scrip Code:

512519

National Stock Exchange of India Limited,

Symbol: **DONEAR**

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement for Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2024

Reg: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI Listing Regulations"].

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed copies of the Newspaper Advertisement for the Audited Financial Results of the Company for the Quarter & Year ended March 31, 2024, published today in the The Free Press Journal and Navshakti.

Please take the above on your record and disseminate the same for the information of Investors.

Thanking you,

Yours faithfully,

For Donear Industries Limited

Sachin Gupta Company Secretary & Compliance Officer

Membership No. F12500

Encl: as above

) बैंक ऑफ़ बड़ीदा

Bank of Baroda

Horniman Circle Branch,

10/12 Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400001

CORRIGENDUM

Please Refer to Sarfaesi Possession

Notice For Immovable Properties

published in this newspaper on

25.04.2024 in respect of Borrower

M/s Hridaan Industrial Enterprises

(Partners : Mr. Ashok Kumar Jain and Mr. Abhishek Ashok Kumar

Jain) stands withdrawn with

Bank Of Baroda, Horniman Circle

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that M/s

Metropolitan Trading Company, (PAN

No.AAAFM1474C) a registered

partnership firm, represented by its

Partner's Authorised Representative Mr

Darshak Bhatt, having its office at 10/76

Off Haines Road Worli Mumbai-400 018 is

the sole and absolute owner of the BDA

Property bearing Site bearing No.108 BBMP PID No.67-3-108 and situated a

Industrial Complex, Industrial Layou

Koramangala, Corporation Division No.66 Bangalore, measuring East to West 30.5

Mtrs. (100.04 feet) and North to South

(27.14+31.72/2 Mtrs (89.02 + 104.04/2 feet) ind thus in all measuring 897.615 Sq.feet consisting of basement, ground, first and second floor with built area of 31553 Sq. Ft.

bounded on East by : Property No.107

West by : Property No.109, North by : Road

and South by : Storm Water Drain, having purchased the same in terms of Sale Deed

dated 30/05/1997. Simultaneous with the registration of the said sale deed in the

name of the said M/s. Metropolitar

Trading Company, bearing Reg Documen

No.BNG (U)-BLR (S)/1341/1997, Co

NO.18/1997 in the office of the Sub-

Registrar, Bangalore South Taluk and registered on 18.06.1998 executed by Mr Ramachandra Rustagi and Mrs. Sushma Rustagi and original Allotment Letter dated 11/9/1974 issued by the BDA in favour o M/s Karnataka General Engineering Works and paid Remittance Challans also have been lost in Mumbai in transit and has been untraceable inspite of our frantic efforts. The general public s hereby informed that, in the event o anyone happens to find the above mentioned locuments, kindly handover to undersigned For Metropolitan Trading Company

Darshak Bhati

Authorized Representative

PUBLIC NOTICE

My Clients, intend/propose to acquire the

ssignment of Leasehold Property fully occupied by tenants belonging to the

lessees, Zahir M. Kera and Others, being all that piece or parcel of leasehold land of C.I.T. Lease Tenure together with the easehold building standing thereor

known as 'Hararwala Building', situate lying and being at Sarang Street, admeasuring 500.84 sq. Mtrs or

hereabouts, bearing Cadastral Survey No.48 of Mandvi Division, Mumbai – 400 003 (more particularly described in the

chedule written hereunder and

ereafter called 'the said Property'). While nitiating steps towards due diligence and

itle investigation, the undersigned has vetted / intends to vet, the chain of ocuments of the said Property. All persons having any claim / objection against the said Property based on any Agreement, MOU, Sale Deed, Share urchase Agreement, Deed of Transfer , Assignment Deed / Developmen Agreement / Release Deed, Exchange Deed, Gift, Hiba, Mortgage Loan Borrowing, Charge, Trust, Inheritance Possession, Lease, Lien, Will, or otherwise lowsoever subject to the tenancies reated in the premises in the said Property are hereby requested to inform the same in writing to the undersigned aving his office at address mentior pelow, WITHIN 14 DAYS from the date ereof, failing which, the claim or claims fany, of such person or persons in respect of the said Property will be considered to have been waived and / or abandoned. HE SCHEDULE OF THE PROPERT ABOVE REFERRED TO All that piece and parcel of leasehold land, admeasuring 500.84 sq. Mtrs or thereabouts, with leasehold building thereonknown as

Hararwala Building of Ground + 3 uppe Floors, bearing Cadastral Survey No.48 o

Mandvi Division, Mumbai – 400 003 (Plot

Nos.123 and 124 of Princess Street

Estate)and assessed by the Assessor and

Collector of Municipal Rates and Taxes ınder B Ward No.102-110 Street No.132

148 within the City, Island Registration District and Sub-District of Mumbai.

SHARIQ NAZIM KHAN

Bellasis Road, Mumbai Central

Advocate, High Court 7. Embassy Apartment, 291

Mumbai - 400 008

Mobile: 9920079595

Mumbai

Date: 30.05.2024

Date: 29th May 2024

Authorized Officer

UDIN:24112489BKANXT3310

Place : Mumbai Dated : 29th May, 2024

क्र. विभाग

Date: 30.05.2024

Place: Mumbai

Bank of Baroda

Vashi Sector 10: - Rainbow Apt, F 3/3, Vashi Sector 10, Navi Mumbai Web: www.bankofbaroda.com Email: vjvash@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable property only) [See Rule 8 (1)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 05.02.2024 calling upon the borrower M/S Pravin Medico and General Stores through its Proprietor, Mr Pravin Rakhamji Aher to repay the amount mentioned in the notice being borrower Mr Pravin Rakhamji Aher to repay the amount mentioned in the notice being Rs.47,19,043.14/- (Rupees Fourty Seven Lakh Nineteen Thousand Fourty Three And Fourteen Paise Only)as or 24/05/2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 24th day of MAY of the year 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of borrower Mr Pravin Rakhamji Aher to repay the amount mentioned in the notice being Rs. 47,19,043.14/- (rupees Fourty Seven Lakh Nineteen Thousand Fourty Three and Fourteen Paise Only) as on 24/05/2024 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Shop no 9, Ground floor, Shiv Parvati CHSL, Plot no 9, Sector 2, Sanpada, Navi Mumbai - 400705 standing in the name of Mr Rakhamji Karbhari Aher **-Bounded:East:** Shop no 08 **West:** Shop no 10 North: Parking, South: Open to Air

Date: 24.05.2024

Place : Vashi, Navi Mumbai

Sd/-Authorised Officer, Bank Of Baroda

OSBIState Bank of India Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):-The International, 6th Floor, 16 Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400020. Phone: 022-22053163/66. Email- sbi.05168@sbi.co.in

POSSESSION NOTICE [For Immovable property] [See Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the State Bank of India, Stressed Assets Recovery Branch-sarb Mumbai, 6th Floor, The International, Maharshi Karve Rd, New Marine Lines, Churchgate, Mumbai - 400020, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 25.07.2023 calling upon the borrower Mr. Mitesh Mahendra Rami (Home Loan A/c No. 41616089974 and Suraksha Loan A/c. No.41650909441) to repay the amount mentioned in the notice being Rs.24,42,283.00 Twenty-Four Lakh Forty-Two Thousand Two Hundred Eighty-Three Only) within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security (Enforcement) Rules, 2002 on this 28th day of May of the year 2024.

The borrower(s), in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.24,42,283.00 (Rupees Twenty-Four Lakh Forty-Two Thousand Two Hundred Eighty-Three Only) as on 25.07.2023 and interest and other charges thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

All that part and parcel of the property consisting of: Flat No.203. 2nd Floor. adm. Carpet area 353 sq.ft. + 54 FB, Bldg. No.1 & Wing No.1, Hill View, Survey No.458, H P Petrol Pump, Badlapur, Karjat-Neral Road, Neral - 410101, Dist. Raigad.

Date : 28.05.2024 **Authorised Officer** Place : Badlapur State Bank Of India



MAHANAGARPALIKA

Assistant Commissioner - T Ward e-TENDER NOTICE

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai invites the following online tender:

Name of the Work	Earnest Money Deposit	Tender Scrutiny charges	Bid Start Date & time	Bid End Date & time
1	2	3	4	5
Revamp/Refurbishment of Existing Serviceable Space at Vijaynagar Section Chowkey under A.E. SWM T Ward		Rs. 3300/- + 18% GST	29.05.2024 04:00 PM	05.06.2024 04:00 PM
(No: 2024_MCGM_1039341_1)				
T		/	. 11	

The tender copy can be downloaded from BMC's portal (http://www.mcgm.gov.in) under "e-procurement" section.

For more details, log on to http://www.mcgm.gov.in

Sd/-(Shri. Ajay Patne) **Assistant Commissioner** T Ward

PRO/127/ADV/2024-25

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

DONEAR INDUSTRIES LIMITED

Registered Office: Donear House, 8th Floor, Plot No A - 50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN: L99999MH1987PLC042076; Website: www.donear.com; Email Id: investor@donear.com Phone: (022) - 6834 8100; Fax: (022) - 6834 8313

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs.in lakhs) (Except EPS)

Г		,		S	CONSOLIDATED				
	Sr.	Particulars	(Quarter Ended			Ended	Quarter Ended	Year Ended
	No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
IL	J	<u> </u>	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2024
	1	Total Income from operations (net)	24,515.31	20,865.24	21,564.40	80,795.26	83,582.23	24,515.31	80,795.26
		Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,203.47	931.80	1,177.22	4,747.64	4,856.90	2,203.47	4,747.64
		Net Profit / (Loss) for the period (before tax and after Exceptional and/or Extraordinary items)	2,203.47	931.80	1,177.22	4,747.64	4,856.90	2,203.47	4,747.64
		Net Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional and/or Extraordinary items)	1,590.89	714.72	852.83	3,471.34	3,624.00	1,590.53	3,470.98
		Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	(10.87)	1.31	114.83	(18.63)	(2.68)	(10.87)	1.31
		Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 2/- per share)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00
		Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	_	_	19,414.91	16,066.21	-	_
	8	Earnings Per Share (Face value Rs. 2/- per share)	'						
		Basic:	3.06	1.37	1.64	6.68	6.97	3.06	6.67
		Diluted:	3.06	1.37	1.64	6.68	6.97	3.06	6.67

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obiligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, are available on the Stock Exchange website (www.bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website
- www.donear.com The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held
- on May 29, 2024. The Board has recommended the Final Dividend of Rs. 0.20/- per equity share of face value of Rs. 2/- each for the Financial Year ended

March 31, 2024, subject to the approval of the share holders at the ensuing Annual General Meeting. On behalf of the Board of Directors

> Rajendra V. Agarwal Managing Director DIN No. 00227233

MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.



Place: Mumbai

Date: May 29, 2024

Head Office: Mumbai Bank Bhavan, 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai 400 001. Phone: (022) 2261 7154-59 Fax: (022) 22671527 E Mail: mumbai@mumbaidistrictbank.com, Website: www.mdccbank.com

REGISTERED POST A./D.

MDCC/TRML-AGROIND/SARFAESI/2024/4/12939

NOTICE TO BORROWER / CO-BORROWER / MORTGATORS

(Notice U/s, 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002)

- 1. Tirumalla Agro Industries Pvt. Ltd.
- 2. Mr. Suresh Dnyanobarao Kute
- 3. Mrs. Archana Suresh Kute (W/O. Suresh D. Kute

Address: - Tirumalla Agro Industries Pvt. Ltd.
Office No.1307-1309, 13th Floor, The Pacific, Plot No.229,
Sector 13, Kharghar, Navi Mumbai, Panvel – 410210.

Ref: - Demand of outstanding of aggregating amount of Rs.14,99,03,765/- (Rupees Forty Crore Ninety Nine Lakhs Three Thousand Sixty Five Only) due and payable by you as on

30/04/2024. _____

Dear Madam / Sirs,

You are the Borrower's / Co-borrower's and / or Mortgagor's for the abovementioned loan facility and aware that Mumbai District Central Co-Op. Bank Ltd. (hereinafter referred to as "the Bank") had sanctioned/disbursed to you the said Loan facilities mentioned as below on the terms and conditions specifically mentioned in the sanction letter as mentioned in the table here below, which were duly accepted by you.

Sr. No.	Loan Sanction Ref. No.	Date of Sanction	Type of Facility	Amount (Rs.)
1.	MB/Corporate Loan Dept / F – Tirumalla Agro/ 2023-24/638	31/05/2023	Medium Term	15,00,00,000/-
			Total Rs.	15,00,00,000/-

- You along with Mortgagors have jointly and severally created registered mortgage on properties as specifically mentioned in the Schedule in favor of the Bank and also executed the security documents in favor of the Bank along with the execution of other loan documents.
- We regret to state that the conduct and operation of your above mentioned accounts have not been satisfactory and that you have not adhered to the terms and conditions of Loan Agreement & sanction Letters.
- We have to state that your loan accounts have been classified as Non-Performing Asset (NPA) on **29/12/2023** as per the norms of Reserve Bank of India (RBI). The following sum is due and payable by you as on **30/04/2024**.

Particulars Amount (Rs.) No.

Facility Type and Amount 15 Crore TL 2. Principal Outstanding 13.81.24.000/ 12.50% Rate of Interest (As per Sanction Letter) Repayment Type 4. Quarterly Installment 1,17,79,765/-Interest Pending

14.99.03.765/-Total Outstanding Rs. The aforesaid amount of Rs. 14,99,03,765/- (Rupees Forty Crore Ninety Nine Lakhs Three

Thousand Sixty Five Only) shall carry applicable interest This notice is being issued to you being Borrower / Co-borrowers as well as Mortgagors of

the loan facility and others being Mortgagors by the undersigned who is the competent officer and in whose favor the Bank has delegated the powers to issue notices and do all acts deemed fit and necessary under the provisions of the said Act

We have to instruct you that under section 13 (13) of the said Act you are restricted not to deal with and/or dispose-off the aforesaid mortgaged property from the date of this notice without our prior written consent. We have to inform you that in the event of you disposing off the secured assets, such transactions will be considered null and void as per the said Act and apart from that we will initiate both civil and criminal proceedings against all of you jointly and severally.

Under the aforesaid circumstances we call upon you to pay to us the aggregate sum of Rs. 14,99,03,765/- (Rupees Forty Crore Ninety Nine Lakhs Three Thousand Sixty Five Only) as on 30/04/2024 within 60 days from the date of receipt of this notice falling which, please take note that we shall be constrained to take recourse under the provision of the said Act against both of you or any of you and interalls to take pecusises investigation of the moveable and immovable properties charged to us as mentioned herein above and their sale either by private treaty and/or enforce the securities created there under entirely at your risk as to the costs and consequences thereof.

Yours faithfully,
For Mumbai District Central Co-Op. Bank Ltd. Sd/-Mr. Samir B. Mhapuskar

SCHEDULE OF MORTGAGED PROPERTIES

Description of Secured Assets	Name of the Owner
NA land admeasuring an area of 00.H.84R	Mr. Suresh Dnyanobarao Kute
gether with factory building, office building, plant	
Machineries, industrial shed, godown, messuages,	 a) Sale Deed dated 25/10/2010 -
nements and other structures lying and being at	Document No.BED – 1 – 6186 –
at No.315, Village - Mouje Pimpalgaon, Taluka	2010, dated 25/10/2010

Seal

and District at Beed
By East : Land of Mr. Suresh Kute By West: Land of Mr. Pappu Shaikh
By South: Land of Mr. Shaikh Chand Jafar By North: Public Road

Sr.

No.

— 6186 -/2010 b) Sale Deed dated 19/11/2010 -Document No.BED - 2 - 5887 -

2010, dated 19/11/2010 S. B. Mhapuskar (Authorized Officer)

Mumbai District Central Co-Op. Bank Ltd.

REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062 Tel: 022-28791912 * E-mail: revati.organics9@gmail.com * Website: revatiorganics.in

	EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH 2024 (Rs. In La									
	Particulars	For the quarter ended 31.03.2024 (Unaudited)		Preceding Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	For the Year ended 31.03.2024 (Audited)	For the Year ended 31.03.2023 (Audited)				
1]	Total income from Operations	9.63	21.20	8.07	17.70	64.25				
2]	Net Profit/(Loss) from continuing operations after tax	(27.57)	0.20	(3.96)	(41.86)	2.05				
3]	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-	-	-	-	-				
4]	Total Comprehensive Income for the period	(27.57)	0.20	(3.96)	(41.86)	2.05				
	(Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)									
5]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share)	300.00	300.00	300.00	300.00	300.00				
6]	Reserves Excluding Revaluation Reserves as per				(183.45)	(141.58)				
	balance sheet of previous accounting year									
[7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):									
	(a) Basic	(0.92)	0.01	0.01	(1.40)	0.07				
	(b) Diluted	(0.92)	0.01	0.01	(1.40)	0.07				

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)

The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 28th May, 2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

> For and on behalf of the Board Manish Shah DIN: 00434171 Executive Director

इमारतीचे नाव / वर्णन

मुंबई इमारत दुरूरती व पुनर्रचना मंडळ

कार्यालयाचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक

MHADA Portal: https://mhada.gov.in

जाहीर सूचना

मुंबई शहर बेटावरील अतिधोकादायक इमारती

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे **सन २०२४** मध्ये . नियमित व पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात खालील इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत.

		, &	* '
₹.	बी-२	कार्यकारी अभियंता - बी-२ विभाग	
		महानगरपालिका, बी विभाग इमारत, बबुला टॅंक रोड,	जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)
		क्रॉस लेन, मुंबई - ९. दुरध्वनी क्र. २३७७४९१०	
		ई-मेलः executiveengrbward@gmail.com	
₹.	सी-१	कार्यकारी अभियंता - सी-१ विभाग	इमारत क्र. ५७, निझाम स्ट्रीट
		इमारत क्र. ६६, तळमजला, दादरकर कंपाऊंड,	
		पेट्रोल पंपजवळ, ताडदेव, मुंबई - ४०० ०३४.	
₹.		दुरध्वनी क्र. २३५१२९०६	इमारत क्र. ६७, मस्जिद स्ट्रीट
		ई-मेलः rreec1mhada@gmail.com	
٧.	सी-२	कार्यकारी अभियंता - सी-२ विभाग	इमारत क्रमांक ५२-५८, बाबु गेणु रोड,
٠. ا	、	१०-१२, दुसरा मजला, रोपा लेन, चंदनवाडी,	that so the tree to the sing right and
		मरीन लाईन्स, मुंबई -४०० ००२.	
٧.		दुरध्वनी क्र. २२०५४२३२	इमारत क्रमांक ७ खंडेराव वाडी/ २०४-२०८,
`.		ई-मेलः rreec2mhada@gmail.com	काळबादेवी रोड
_	- 4	कार्यकारी अभियंता - सी-३ विभाग	काळबादवा राउ
ξ.	सी-३		
		१०-१२, दुसरा मजला, रोपा लेन, चंदनवाडी,	•
		मरीन लाईन्स, मुंबई -४०० ००२.	इमारत क्रमांक ५२-५२अ, २ री डेक्कन क्रॉस रोड
		दुरध्वनी क्र. २२०५४२३५	
		ई-मेलः rreec3mhada@gmail.com	
७.	डी-१	कार्यकारी अभियंता - डी-१ विभाग	इमारत क्रमांक १२५-१२७ए, जमना निवास,
		८९-९५ रजनी महल बिल्डिंग, १ला मजला,	खाडीलकर रोड,गिरगांव
۷.		ए.सी.मार्केट समोर, ताडदेव, मुंबई -४०० ०३४.	इमारत क्रमांक ३१४ बी, ब्रम्हांड को ऑप हौ
		द्रध्वनी क्र. २३५३१३६१	सोसायटी, व्ही पी.रोड,गिरगाव
٧.		ई-मेलः rreed1mhada@gmail.com	इमारत क्रमांक ४१८-४२६, एस.व्ही.पी रोड,
-		3	(१२४ ते १३४ए) गोलेचा हाऊस,
१०.			इमारत क्रमांक ८३-८७, रावते इमारत,
``.			जे.एस.एस.रोड, गिरगांव
	- -		
११.	डी-२	कार्यकारी अभियंता - डी-२ विभाग	इमारत क्रमांक २१३-२१५, डॉ.डी.बी.मार्ग,
१२.		८९-९५ रजनी महल बिल्डिंग, १ला मजला,	इमारत क्रमांक ३८-४०, स्लेटर रोड,
१३.		ए.सी.मार्केट समोर, ताडदेव, मुंबई -४०० ०३४.	९ डी चुनाम लेन,
१४.		दुरध्वनी क्र. २३५३३३६०	४४ इ नौशीर भरुचा मार्ग,
१५.		ई-मेलः rreed2mhada@gmail.com	१ खेतवाडी १२ वी लेन,
१६.	डी-३	कार्यकारी अभियंता - डी-३ विभाग	 इमारत क्र ३१सी व ३३ए, आर रांगणेकर मार्ग
		८९-९५ रजनी महल बिल्डिंग, १ला मजला,	१९ पुरंदरे मार्ग, गिरगांव चौपाटी, मुंबई डी-२
		ए.सी.मार्केट समोर, ताडदेव, मुंबई -४०० ०३४.	(९) ''अ'' वर्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
		दुरध्वनी क्र. २३५३१३६१	
		ई-मेलः eed3mhada@gmail.com	
१७.	ई-१	कार्यकारी अभियंता - ई-१ विभाग	 इमारत क्र.१०४-१०६, मेघजी बिल्डिंग,
``.	٤,	इमारत क्र.२४, तळमजला, अभ्युदय नगर,	अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग,
		काळाचौकी, मुंबई -४०० ०३३.	ज, ब व के किन, शिक्यांस वावसा मान, मुंबई - ४०० ००९. (मागील वर्षीच्या यादीती
		दरध्वनी क्र. २४७०५५८१	मुंबर - ४०० ००५. (मानारा पंपाच्या पादारा।
		ई-मेलः rreee1mhada@gmail.com	
१८.	ई-२	कार्यकारी अभियंता - ई-२ विभाग	इमारत क्रमांक ५५-५९-६१-६३-६५, सोफीया इ
		इमारत क्र.२४, तळमजला, अभ्युदय नगर,	रोड, जमनादास बिल्डींग
१९.		काळाचौकी, मुंबई -४०० ०३३.	इमारत क्र. ४४-४८, ३३-३७ व ९-१२
		दुरध्वनी क्र. २४७०५५८२	कामाठीपुरा ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डींग
		ई-मेलः rreee2mhada@gmail.com	
₹0.	ग-	कार्यकारी अभियंता - ग-उत्तर विभाग	 अंतिम भूखंड क्र.७२१ आणि ७२४ टीपीएस-।
`".	उत्तर	सोनावाला इमारत, पहिला मजला, शंकर आबाजी	विभाग, इमारत क्र.४० बी आणि ४२८ उपकर
	JULIE	पालव मार्ग, शिदेवाडी, मुंबई -४०० ०१४.	ग/उत्तर-५०९५(१) आणि ग/उत्तर-५१०३
		पालव माग, शिदवाडा, मुबई -४०० ०१४. दुरध्वनी क्र. २४१८१६९१	ग/उत्तर-५०९५(१) आणि ग/उत्तर-५१०३ आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ.
		। दरव्यमा क्र. ४४१८१६५१	जारमाराम ।बाएडग व पनकर चाळ.
		ई-मेलः rreegnmhada@gmail.com	(मागील वर्षीच्या यादीतील)

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या २० अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये मागील वर्षी जाहीर केलेल्या ४ इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४९४ निवासी व २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी / भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार ३६ िनवासी भोडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ४६ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु /रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच ४१२ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. करिता मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशांना मंडलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की. त्यांनी मंडलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या परिजनांच्या स्रक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल.

अतिधोकादायक इमारतींच्या बाबतीत करण्यांत येणाऱ्या कार्यवाहीचे स्वरुप

१. अतिधोकादायक ठरलेल्या इमारतीवर, ती इमारत अतिधोकादायक असल्याचा सूचना फलक लावण्यांत येतो.

२. अतिधोकादायक भागास व आवश्यकतेनुसार इतर भागास टेकू लावण्यांत येतात. ३. इमारतींची अतिधोकादायक स्थिती विचारात घेऊन इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यांत येतो.

४. इमारतीमधील अतिधोकादायक भागाची दुरुस्ती करणे.

५. आवश्यकतेनुसार भाडेकरु / रहिवाशी यांना संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करुन धोकादायक भागाची दुरुस्ती करणे.

६. पूर्व पावसाळी सर्वेक्षणात आढळून आलेल्या अतिधोकादायक इमारतींची यादी विविध भाषिक वृत्त पत्रातुन रहिवाश्यांच्या माहितीकरिता प्रसिध्द करण्यांत येते, तसेच रहिवाश्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सूचना देखिल वृत्तपत्रांतुन प्रसिध्द

२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.

मंडळातर्फे आवाहन

भाडेकरु / रहिवाश्यांच्या जिवीताच्या तथा वित्ताच्या रक्षणार्थ अतिधोकादायक ठरविलेल्या उपरोक्त तसेच मुंबई शहर बेटावरील इतर जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरपात्र इमारतीमधील रहिवाशांनी पुढील सूचनांचे पालन करून मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीस सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

१. इमारतीच्या अतिधोकादायक भागाचा वापर त्वरीत थांबवावा. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गाळे रिकामे करण्याच्या नोटीस बजावल्यानंतर गाळे त्वरीत रिकामे करावेत, धोकादायक इमारतीत राह् नये.

२. संक्रमण शिबीरात निवासस्थान मिळण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात अर्ज करावा जेणेकरुन पर्यायी

निवासस्थान उपलब्ध करुन देण्यात येईल. 🤼 सुरक्षिततेचा उपाय म्हणून करण्यांत येणाऱ्या कामांत, जसे इमारतीचा धोकादायक भाग पाडणे, इमारतीस टेकू लावणे, इमारतीची

दुरुस्ती करणे इत्यादी कामासाठी मंडळास सहकार्य करावे. ४. इमारतींना तडे जाणे, माती पडू लागणे, इमारतींना पूर्वी असलेल्या भेगा रूद होणे, इमारतीचा कुठलाही भाग खचणे, जमीनीपासून भिंत अलग होणे अशी लक्षणे निदर्शनास आल्यास इमारतीस होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतची किंवा इमारतीस लहान वा मोठया स्वरूपाचा अपघात झाला असल्यास त्याबाबत मंडळाच्या संबंधित कार्यकारी अभियंता यांना तसेच महापालिकेच्या संबंधित विभाग अधिकारी यांना व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. सदर माहिती

मंडळाच्या व महापालिकेच्या नियंत्रण कक्षास देखील देण्यात यावी. नियंत्रण कक्ष

इमारतीच्या धोक्याची लक्षणे तथा इमारत कोसळल्याचे मंडळाच्या निदर्शनास आणून देण्याकरिता व आवश्यक त्या कार्यवाही करिता मंडळाने इमारत क्रमांक ८९-९५ रजनी महल, ताडदेव, मुंबई येथे २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष कार्यरत असून, तेथील दुरध्वनी कमांक २३५३ ६९४५ / २३५१ ७४२३ व भ्रमणध्वनी क्रमांक ९३२१६३७६९९ असा आहे. या नियंत्रण कक्षात उपअभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी २४ तास हजर असतात. संदेश प्राप्त होताच ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती अनुषंगिक कार्यवाही करतात. तसेच महानगरपालिका नियंत्रण कक्षातर्फे प्राप्त झालेली माहिती त्वरीत मंडळाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यांत येते.

अ) मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष, रजनी महल, पहिला मजला, ८९-९५,

ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई - ४०० ०३४. दरध्वनी क्र.: २३५३६९४५ / २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्र.: ९३२१६३७६९९

ब) मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष, पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. द्रध्वनी क्र.: २२६९४७२५ / २७

सही/-(मिलिंद शंभरकर), मुख्य अधिकारी,

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई

CPRO/A/403

जाहीर सूचना

विभाग, मुंबई - ४००००३ चा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ४८

धारक तेथील किंवा मोजमापित ५००.८४ चौ.मी.

. सारंग स्ट्रीट येथे वसलेल्या आणि स्थित आणि

संपूर्णत: भाडेकरूंनी व्याप्त 'हरारवाला बिल्डिंग' म्हणून ्र ओळखल्या जाणाऱ्या तेथील उभ्या भाडेपर्ट्ट

डमारतीसमवेत एकत्रित सी आय.टी. भाडेपद

कालावधीच्या जमिनीचा सर्व तो तुकडा आणि पार्सल (खालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपर्ण

वर्णिलेली आणि यापढे ''सदर मिळकत'' म्हणन

उल्लेखित) या भाडेपड्डी मिळकतीचे अभिहस्तांकन संपादन करण्याचा आमच्या अशिलाचा इरादा/प्रस्ताव

आहे. नामाधिकाराची तपासणी आणि आवश्यव

परीक्षण करण्याची प्रक्रिया करताना निम्नस्वाक्षरीका

सदर मिळकतीच्या संदर्भातील दस्तावेजांच्या शृंखलेर्च

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीविरुद्ध कोणतार्ह

करार, सामंजस्य करार, विक्री विलेख, शेअर खरेर्द

करार, हस्तांतर विलेख / अभिहस्तांकन विलेख

विकास करार / हक्कसोड विलेख, विनिमय विलेख

भेट, हिबा, गहाण कर्ज, भार, विश्वस्त, वारसा, ताबा

भाडेपट्टा, धारणाधिकार, इच्छापत्र यावर आधारि

कोणताही दावा /आक्षेप असल्यास त्याबाबत

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खालील नमत

कार्यालयात सदर सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन

१४ दिवसांत कळविण्यात यावे. अशी विनंती करण्या

येत आहे, कसूर केल्यास, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे

दावा किंवा दावे इ. जर काही असल्यास ते त्यागि

वरील संदर्भित मिळकतीचे परिशिष्ट

मुंबईचा नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा शहर, बे

यामधील बी वॉर्ड क्र. १०२-११०, स्ट्रीट क्र. १३२-

१४८ अंतर्गत ॲसेसर ॲण्ड कलेक्टर ऑफ म्युनिसिपर

रेटस् ॲण्ड टॅक्सेस यांनी मूल्यांकित केलेला आणि

मांडवी विभाग, मुंबई - ४००००३ चा (प्रिन्सेस स्ट्रीत

इस्टेटचा प्लॉट क्र. १२३ आणि १२४) कॅडस्ट्रल सर्व्हे

क्र. ४८ धारक तळमजला + वरील तीन मजल्यांच

'हरारवाला बिल्डिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्य

तेथील उभ्या भाडेपट्टी इमारतीसमवेत तेथील किंव

मोजमापित ५०० ८४ चौ.मी. भाडेपदी जागेचा सर्व तो

(₹in Lakhs)

Year Ended

आणि/किंवा सोडन दिल्याचे समजण्यात येईल.

तपासणी करण्यास इच्छुक आहे.

अरुणाचल विधानसभेची मतमोजणी २ जूनला

सकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात

इटानगर: अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जुन रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. राज्यात १९ एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी पार पडल्या. लोकसभेच्या मतदारसंघांतील मतमोजणी देशातील अन्य भागांप्रमाणे ४ जुन रोजी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल, तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी पवन कुमार सैन यांनी सांगितले. दोन्ही दिवशी मतमोजणीसाठी २००० हून अधिक अधिकारी तैनात केले जातील. यावेळी आम्ही जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसाठी एकाच वेळी मतमोजणी करण्याचे ठरविले आहे आणि दपारपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करू. मतमोजणीच्या कलाविषयी माहिती प्रसारित करण्यासाठी सर्व मतमोजणी केंद्रांमध्ये मीडिया केंद्रे स्थापन केली जातील, असे सैन म्हणाले. राज्यातील एकूण ६० पैकी ५० विधानसभा जागांसाठीची मतमोजणी २४ केंद्रांवर २ जून रोजी होणार आहे, तर लोकसभेच्या जागांसाठी ४ जुन रोजी २५ केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. असे संयक्त मख्य निवडणूक अधिकारी लिकेन कोयू यांनी सांगितले.

मतमोजणीसाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची दुसरी

राज्यातील राजकीय स्थिती

राज्याच्या ६० सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी भाजपने यापर्वीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. विधानस– भेच्या जागांवर एकण १३३ तर लोकसभेच्या दोन जागांवर १४ उमेदवार उभे होते . अरुणाचल पश्चिम संसदीय जागेवर केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नबाम तुकी यांच्यासह आठ उमेदवा-रांनी निवडणूक लढवली . अरुणाचल पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सहा उमेदवारांमध्ये भाजपचे विद्यमान खासदार तापीर गाओ आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बोसीराम सिरम यांचा समावेश आहे . २०१९ च्या निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या तर विधानसभेत पक्षाला ४१ जागा मिळाल्या होत्या . जदयुने सात, एनपीपीला पाच, काँग्रेसला चार, तर पीपीएला एक जागा आणि अपक्ष उमेदवारांना दोन

फेरी मंगळवारी संपली. राज्यात केंद्रीय निमलष्करी दल, राज्य सशस्त्र पोलीस आणि राज्य नागरी पोलिसांच्या कर्मचाऱ्यांची सर्व मतमोजणी केंद्रांमध्ये तीन-स्तरीय सुरक्षा बॅरिकेड तयार करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्षांचे मतमोजणी एजंट मोबाइल फोनशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश करू शकतील याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.



सूचना याद्वारे देण्यात येते की, रुटी के. इरानी आणि

गल मॅनिंग उर्फ गल नवल नौराजी यांनी मलबा

ु आणि कंबाला हिल विभागाच्या सी.एस. क्र

४/४९३ धारक जिमनीवरील काशिबाई नवरंग मार

गामदेवी, मुंबई - ४००००७ येथे स्थित माझदा मनो

मधील मोज. ९४७ चौ. फू. चटई क्षेत्र, १ला मजला

फ्लॅट क्र. ११ (सदर परिसर) हे आमच्या अशीलां

हस्तांतरित करण्याचे मंजूर केले आहे आणि वरील

परिसर हे कोणत्याही प्रकारचे सर्व भार, प्रभार, वाद

दावे, धारणाधिकार किंवा गहाणापासून मुक्त आहेत.

सर्व व्यक्ती/व्यक्तींना वरील नमुद्र फ्लॅट किंव

दावे किंवा हक जसे की, वारसाहक, शेअर, विक्री

गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस

ताबा, अदलाबदल, प्रभार, प्रलंबित वाद, निर्वाह

सुविधाधिकार, न्यायालयाचा आदेश किंवा भार किंवा

-अन्यकाही दावे असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना तसे

दावे लिखित सर्व परक कागदपत्राच्या मळ प्रमाणि

प्रतींसह या सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन ११

दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर

केल्यास, तशा कोणत्याही व्यक्तींचे दावे ज

असल्यास. ते त्यागित मानले जातील आणि आमच्य

एम.ए., एलएल.एम., वकील उच्च न्यायाल

श्री. रवींद कमार यादव

द्वारा गिरिश पी. जैन आणि कं.

दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८

अशीलांवर बंधनकारक नसतील.

दिनांक : ३०/०५/२०२४

ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

205, Enterprise Centre, Off Nehru Road, Beside Orchid Hotel, Viie Parle (East), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400099 Tel No. 022-67312345 Email ID: flomic@flomicgroup.com **EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER**

Particulars	Quarter Ended		Year to date figures for current period ended	Year Ended	
	31/03/2024	31/03/2024 31/12/2023 31/03/20		31/03/2024	31/03/2023
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	10143.72	8913.73	7628.38	33369.03	42498.02
Total Expenses	9890.33	8734.61	7504.47	33059.22	41218.44
Net Profit/(Loss)for the period(before Tax,	253.39	179.12	123.91	309.81	1279.58
Exceptional and/or Extraordinary items)					
Net Profit /(Loss) for the period after tax	179.09	183.91	87.33	218.55	948.30
(after Exceptional and/or Extraordinary					
items)					
Total Comprehensive Income for the					
period [Comprising Profit / (Loss) for					
the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]	(7.13)	(13.61)	3.64	(47.98)	(1.06)
Paid up Equity Share Capital(Face				, ,	. ,
Value per share is Rs. 10 each)	1816.84	1816.84	1816.84	1816.84	1816.84
Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-		
Earnings Per Share (of Rs.10/- each)					
a. Before Extraordinary items-					
Basic & Diluted	0.99	1.01	0.48	1.20	5.22
b. After Extraordinary items-					
Basic & Diluted	0.99	1.01	0.48	1.20	5.22

1. The above results were taken on record at the meeting of the Board of the Directors of the Company held on 28th May, 2024. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors. The Full format of the financial Result for the Fourth Quarter and Year Ended 31stMarch, 2024 and Explanatory Notes

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498

Regd Office: Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2024

LANCY BARBOZA Managing Director DIN: 01444911

दिनांक : ३०.०५.२०२४

तकडा आणि पार्सल.

शारिक नाझीम खा वकील, उच्च न्यायाल , एम्बसी अपार्टमेंट, २९१ बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई : ४०० ००८ मोबाईल : ९९२००७९५९

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील वाशुक जिल्ह्यात बुधवारी बस दरीत कोसळल्याने २८ जण ठार आणि २० जण जखमी

झाले. ग्वादरहून क्वेट्टाला जाणाऱ्या बसचा एक टायर फुटल्याने बस दरीत

पडली. जखमींना बसिमा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा

वाढण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ

आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या घटनेबद्दल

शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान आणि बुगती यांनी अधिकाऱ्यांना

जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले.

CIN - L51900MH1981PLC024340 AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Particulars	Quarter Ended		Year to date figures for current period ended	Year Ended	
	31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	10143.72	8913.73	7628.38	33369.03	42498.02
Total Expenses	9890.33	8734.61	7504.47	33059.22	41218.44
Net Profit/(Loss)for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	253.39	179.12	123.91	309.81	1279.58
Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	179.09	183.91	87.33	218.55	948.30
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]	(7.13)	(13.61)	3.64	(47.98)	(1.06)
Paid up Equity Share Capital(Face Value per share is Rs. 10 each)	1816.84	1816.84	1816.84	1816.84	1816.84
Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-		
Earnings Per Share (of Rs.10/- each) a. Before Extraordinary items-					
Basic & Diluted	0.99	1.01	0.48	1.20	5.22
b. After Extraordinary items- Basic & Diluted	0.99	1.01	0.48	1.20	5.22

are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website at www.flomicgroup.com

Place: Mumbai Date: 28th May, 2024

इंडियन बैंक

Indian Bank

ALLAHABAD

१०३-१०४, पहिला मजला, मेरीलॅण्ड कॉर्नर, सायन सर्कल, मुंबई-४०००२२, ईमेल : sion@indianbank.co.in वेबसाईट : www.indianbank.co.in, ०२२-२४०७६१०४/२४०९३७२२

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

श्री. पवन कमार झा मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी,

(१) सौ. रुबेदा परवीन अन्सारी-प्रोप्रा. मे. बादल फॅशन (कर्जदार)

तळ मजला, ए ४ ४४४, संगम गल्ली, काळा किल्ला, सायन, धारावी, मुंबई-४०००१७

खोली क्र. ८, बी १०१, बिल्डिंग क्र. २४, विजय नगर सीएचएसएल, धारावी, मुंबई-४०००१७. (२) श्री. इक्बाल आलम मोहम्मद अलाऊद्दीन अन्सारी (हमीदार/गहाणवटदार)

(३) सौ. रुबेदा परवीन अन्सारी (हमीदार/गहाणवटदार)

पलॅट क्र. ११, पहिला मजला, बी विंग, बिल्डिंग क्र. ६, बॉम्बे टॅक्सीमेन्स सीएचएसएल अशी ज्ञात, प्लॉव क्र. ३०६, एलबीएस मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई- ४०००७०. महोदया आणि महोदय.

विषय : तमचे इंडियन बँक, सायन शाखा रजि. कडील ओसीसी/कर्ज खाते क्र ५०३३०९३९७३६ आणि जीईसीएलएस ७१५८१३५८३५.

तुम्ही पहिले कर्जदार आणि २रे आणि ३रे हे हमीदार/गहाणवटदार आहात. तुमच्यापैकी २रे आणि तिसरे ु गहाणवटदार यांनी तुमच्यापैकी पहिले यांनी घेतलेल्या कर्ज खात्याकरिता तारण म्हणुन मालमत्तेचा प्रस्ताव

तम्ही पहिले यांच्या विनंतीवरुन बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजुर केल्या होत्या आणि तम्ही पहिले यांनी घेतल्या आहेत.

99%	वयम्भावना त्यास्तरा . २०.०५.२०६० त्यास						
अ.	सुविधेचा प्रकार/	मर्यादा आणि	थकबाकी	एमओआय	दंड	इतर	एकूण थकबाकी
क्र.	कर्ज खाते क्र.	व्याजाचा दर			व्याज	प्रभार	
l		(रु.)					
१	कर्ज खाते क्र.	२५०००००/-	२४७१२१५	११४७४८	0	0	२५८५९६३
	५०३३०९३१७३६ ओसीसी						
?	७१५८१३५८३५ जीईसीएलएस	499000/-	५८९८६०	१३१८७७	0	0	रु. ३१९२९५२
	एकूण	३०९९,०००/-	३०६१०७५	रु. १३१८७७	0	0	रु. ३१९२९५२
	1 1121 11202 116	10) a fran 1911	-	famba 3			

सुविधेचा प्रकार दस्तावेजांचा प्रकार . रु. २५,००,०००/- करिता दिनांक ०७.०६.२०१६ रोजीर्च ओसीसी रेव्हेन्य टॅम्पसह चिटवलेली डीपीएन नोट.

७१५८१३५८३५

२. गहाण दस्तावेज आणि निश्चिती . एसडी-२ दिनांक १०.०९.२०१४ रोजीचा जंगमगहाण करार

८. रु. ४,००,०००/ – करिता दिनांक २१.०७.२०२१ रोजीची रेव्हेन्ट टॅम्पसह चिटवलेली डीपीएन नोट.

वरील सदर कर्जाच्या परतावा येथील मिळकतीच्या समतल्य गहाणादारे सरक्षित आहे: फ्लॅट क्र. ११. पहिला मजला, बी विंग, बिल्डिंग क्र. ६. बॉम्बे टॅक्सीमेन्स सीएचएसएल अर् ज्ञात, प्लॉट क्र. ३०६, एलबीएस मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई- ४०००७०.

व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करूनही तुम्ही सगळ्यांनी आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने जे संयुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानसार कसर केली आहे. कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार ०८.०४.२०२४ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकत करण्यात आले आहे.

२४.०५.२०२४ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम **रु. ३१९२९५२ (रुपये एकतीस लाख ब्याणवण हजार नऊशे बावण्ण मात्र)** अधिक सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत २५.०५.२०२४ पासून थकबाकीची संपूर्ण आणि अंतिम तडजोडीपर्यंत मान्य केलेल्या दराने पुढील व्याज आणि सदर रकमेवरील पढील व्याज इतकी आहे.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण तेवणारी कोणीही व्यक्ती.

त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत २४.०५.२०२४ रोजीस **रु. ३१९२९५२ (रुपये एकतीस लाख ब्याणवण हजार नऊशे बावण्ण मात्र)** अधिक सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत २५.०५.२०२४ पासून थकबाकीची संपूर्ण आणि अंतिम तडजोडीपर्यंत मान्य केलेल्या दराने पुढील व्याज आणि सदर रकमेवरील पढील व्याज अशी थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी यादारे बोलाविण्यात येत आहे. कसरवार ठरल्यास बँकेला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये तिच्या अधिकाराच वापर करेल.

सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आणि मागणीने पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यास बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु शकत नाही.

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांना बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/करावयाच्या आदेश/हुकूमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीएआरटी/न्यायालय यांच्या डीआरटी/आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निम्नस्वाक्षरीकार हे वरील सदर कलम १३ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी

'आम्ही तुमचे लक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे वेधत आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाल

परिशिष

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे: गहाण मत्ता :-

गहाण मत्ता	फ्लॅट क्र. ११, पहिला मजला, बी विंग, बिल्डिंग क्र. ६, बॉम्बे टॅक्सीमेन्स सीएचएसए ज्ञात, प्लॉट क्र. ३०६, एलबीएस मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई- ४०००७० चे गहाण. चटई क्षेत्र ६०९ चौ. फू.
सीमा	उत्तर- अंतर्गत रस्ता दक्षिण -बिल्डिंग क्र. ५ पूर्व- सी विंग पश्चिम- ए विंग
जंगमगहाण	स्टॉक आणि बुक डेब्टस् चे जंगमगहाण

ठिकाण : सायन, मुंबई प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक दिनांक: २४.०५.२०२४

सूचना

रेक्स सीलिंग ॲण्ड पॅकिंग इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सभेकरिता **सूचना**.

याद्वारे सूचना देण्यात येते की, इतर कामांसोबतच दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या सहामाही आणि वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष मंजूर करण्याकरिता रेक्स सीलिंग ॲण्ड पॅकिंग इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, दि. ३० मे, २०२४ रोजी दृक श्राव्य माध्यमाद्वारे घेण्यात येईल.

> करिता रेक्स सीलिंग ॲण्ड पॅकिंग इंडस्ट्रीज लिमिटेड नरेश नायक

व्यवस्थापकीय संचालक

दिनांकः २३.०५.२०२४ ठिकाणः मुंबई

सदर सूचना कंपनीच्या वेबसाईट आणि बीएसईच्या इन्व्हेस्टर रिलेशन सेक्शन मध्ये देखील उपलब्ध आहे.



वाशी सेक्टर १०:- रेनबो अपार्ट, एफ ३/३, वाशी सेक्टर १०, नवी मुंबई

वेब : www.bankofbaroda.com

ई-मेल : vjvash@bankofbaroda.co.in

hञ्जा सूचना (स्थावर मत्तेकरिता) (नियम ८(१)पहा)

नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०२.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. प्रविण मेडिको ॲण्ड जनरल स्टोअर्स द्वारे त्याचे मालक श्री. प्रविण रखमजी अहेर यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम २४.०५.२०२४ रोजीस **रु. ४७,१९,०४३.१४/ - (रुपये सत्तेचाळीस गख एकोणीस हजार त्रेचाळीस आणि पैसे चौदा मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्रार्स तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार व वरील नमूद अन्य असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार व वरील नमुद्द अन्य आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटक्लम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक २४ मे. २०२४ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार व वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नेये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कमेसाठी कर्जदार **श्री. प्रविण रखमजी अहेर** यांना २४.०५.२०२४ **रोजीस** रु. ४७,१९,०४३.१४/- (रुपये सत्तेचाळीस लाख एकोणीस हजार त्रेचाळीस आणि पैसे चौदा मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मत्तेचे वर्णन

दुकान क्र. ९, तळ मजला, शिव पार्वती सीएचएसएल, प्लॉट क्र. ९, सेक्टर २, सानपाडा, नवी

मुंबई-४००७०५ येथील मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग समाविष्टीत, श्री. रखमजी कारभारी ु अहेर यांच्या नावे- **सीमाबद्ध: पूर्व:** दुकान क्र. ८, **पश्चिम:** दुकान क्र. १०, **उत्तर:** पार्किंग,

प्राधिकृत अधिकारी, दिनांक: २४.०५.२०२४ ठिकाण: वाशी, नवी मुंबई बँक ऑफ बडोदा

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई, म गाखा कार्यालय : कोटक महिंदा बँक लिमिटेड. ०५ वा मजला, अदामास प्लाझा, १६६

कालिना, सांताक्रूझ (पू), मुंबई-४०००९८ स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

दि सिक्युरिटायञ्जेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अंतर्गत नियम ८(५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रूत्स, २००२ च्या नियम ९(१) च्या तरतुदी अन्वये स्थाव त्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. "फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड" (यानंतर "एफआयएचएफसी म्हणून संदर्भित) द्वारे **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड**च्या नावे कर्जाच्या अभिहस्तांकनला अनुसरून, कोटक महिंद्रा बँक लि यानंतर "बँक/केएमबीएल/तारण धनको") चे प्राधिकत अधिकाऱ्याने तारण धनको कडे गहाण/प्रभारित खाली नमद स्था मेळकत (यानंतर तारण मत्ता) जिचा प्रत्यक्ष कब्जा यांनी ०७.०३.२०२४ रोजी घेतला आहे

पर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना यादारे सचना देण्यात येते की**. कर्ज खा** क्र. ६२२००४१२०५६६५४२ अर्तर्गत खालील तथाशीलानुसार श्री. कुणाल पद्माकर विस्पुते, सी. विद्या पद्माकर पद्माकर कर् श्री. पद्माकर जगन्नाथ विस्पुते, मे. पद्माकर आर्ट्स द्वारे घेतलेले कर्ज, यांच्याकडून वसुलीपर्यंत भविष्यातील लागू व्याकास २८.०५.२०२४ रोजी प्रमाणे बकीत क. १६.६३,९१०/ –(क्रयचे शृह्याण्णव लाख जेसष्ट हजार नकशे दहा मात्र) रकमेच्या वसूलीकरिता ''जे आहे जसे आहे'', ''जसे आहे तसे आहे'', ''जे काही आहे जसे आहे'' या तत्त्वावर सरफेर्स अधिनियम २००२ च्या तरतुदी अंतर्गत ई लिलावामार्फत तारण मत्तेची विक्री करण्याचे उरविलेले आहे.

तपशील
१०.०७.२०२४
दु. १२.०० वा. ते दु. १.०० वा. दरम्यान सह ५ मिनिटांचा अमर्यादित विस्तार
रू. ७५,००,०००/- (रूपये पंच्याहत्तर लाख मात्र)
रू. ७,५०,०००/- (रूपये सात लाख पन्नास हजार मात्र)
०९.०७.२०२४, सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत
ठाणे (प) ४००६०१ येथे हमी उप प्रबंधकच्या न्यायाधिकारीतेत आणि जिल्हा
ठाणे (प) मध्ये आधी कोलबाड नावे ज्ञात पाचपाखाडी महसूल गावामध्ये
आदर्श नगर इमारत क्र. ४ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे
ज्ञात धारक टिका क्र. ११ सी टी एस क्र. ८१५ ते ८२१ अनु क्र. १५ भाग येथे
स्थित असलेले आणि वसलेले इमारत क्र. ४, १ ला मजला, ए विंग, मिळकत
धारक फ्लॅट क्र. १०२, मोजमापित अंदाजे ५५० चौ.फू. बिल्ट अप अधिक
३६० चौ.फू. क्षेत्र जोडलेले टेरेसचे सर्व ते भाग आणि विभाग.
सोसायटी देखभाल थकीत- जून २०२४ पर्यंत ४,६७,३२८/-

ण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट कलम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेनी कपया नोंद घ्यावी की. जर सदर लिलाव हा कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झा तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्युरिटी इंटरेस्टची अंमलबजावणी करतील

जर विक्री अन्वये मनेसंबधीत कोणतेही स्पष्टीकरण/गरज असल्यास बोलीदारांनी श्री. शंतनू नायसे (+९१ ७२०८०५०७३५) श्री. अनुज मिसेन (+९१ ९७२६४१७२५०) वर संपर्क करावा. स्पष्टीकरणासाठी बोलीदारांनी आयव्हीआर ब्र (+९१-९१५२२१९७५१) येथे देखील संपर्क साधु शकतात.

क्रीच्या तपशिलवार अटी व शर्तीसाठी कृपया कोटक महिंद्रा बँकेची वेबसाईट म्हणजेच <u>www.kotak.com</u> आणि/किं http://bankauctions.in येथे पुरविलेल्याः https://www.kotak.com/en/bank-auctions.html चा संदर्भ घ्यावा

Quarter Ended Mar 31, 2024 | Dec 31, 2023 | Mar 31, 2023 | Mar 31, 2024 | Mar 31, 2023 **Particulars**

NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	53,958.79	65,787.80	50,137.74	2,11,695.27	2,24,268.04
2	Net Profit before tax and Exceptional items	2,309.60	3,234.60	1,849.86	8,540.47	9,477.34
3	Net Profit after tax and Exceptional items	2,103.79	2,788.16	1,973.48	7,360.19	8,780.83
4	Total Comprehensive Income for the period / year	3,199.01	3,978.87	4,102.70	12,202.22	10,346.36
	[Comprising Profit/(Loss) for ther period/year (after tax)					
	and other Comprehensive Income (after tax)]					
5	Equity Share Capital (Face Value of ₹2/- each)	1,922.63	1,922.63	1,887.94	1,922.63	1,887.94
6	Earning Per Share EPS					
	(of ₹ 2/- each not annualised)					
	Continuing Operations					
	Basic	2.05	2.92	2.16	7.59	9.28
	Diulted	2.03	2.91	2.14	7.54	9.22
	Discontinued Operations					
	Basic	-	-	-0.01	-	0.06
	Diulted	-	-	-0.01	-	0.06
	Continuing and Discontinued Operations					
	Basic	2.05	2.92	2.15	7.59	9.22
	Diulted	2.04	2.91	2.13	7.54	9.16

Place : Mumbai

Dated : May 29, 2024

Sr

The above Audited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website $\underline{www.renaissanceglobal.com}.$

Key numbers of Standalone Results are as under:

(₹in Lakhs)

MANAGING DIRECTOR

DIN No. 00036338

· · · · · · · · · · · · · · · · · · ·											
	C	uarter Ende	Year Ended								
Particulars				Mar 31, 2024							
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited						
Revenue	34,828.31	42,935.11	30,694.15	1,39,607.73	1,35,735.35						
Profit Before Tax	404.16	790.73	(219.48)	2,738.58	2,745.37						
Profit After Tax	342.95	567.37	(248.66)	2,071.39	2,006.46						
Total Comprehensive income for the period/year after tax	419.52	684.47	870.94	3,170.96	955.02						

For RENAISSANCE GLOBAL LIMITED HITESH M. SHAH

डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०, रस्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन : L99999MH1987PLC042076 वेबसाइट : www.donear.com, ई-मेल आयडी : info@donear.com दूर. क्र. : (०२२) - ६८३४ ८१००, फॅक्स क्र. : (०२२) - ६८३४ ८३१३

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या अलेखापरीक्षित

वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखांत) (ईपीएस वगळता)

अ. क्र.	तपशील	स्थायी					एकत्रित	
		तिमाही अखेर			वर्षअखेर		तिमाहीअखेर	वर्षअखेर
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
		38-03-5058	39-99-9093	38-03-2023	39-03-2028	38-03-2023	39-03-2028	39-03-2028
१	परिचालनातून एकूण महसूल (निव्वळ)	२४,५१५.३१	२०,८६५.२४	२१,५६४.४०	८०,७९५.२६	८३,५८२.२३	२४,५१५.३१	८०,७९५.२६
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निच्चळ नफा/(तोटा)	२,२०३.४७	९३१.८०	१,१७७.२२	४,७४७.६४	४,८५६.९०	२,२०३.४७	४,७४७.६४
ş	कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निच्चळ नफा/(तोटा)	२,२०३.४७	९३१.८०	१,१७७.२२	४,७४७.६४	४,८५६.९०	२,२०३.४७	४,७४७.६४
8	कालावधीकरिता (करपश्चात आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१,५९०.८९	७१४.७२	८५२.८३	३,४७१.३४	३,६२४.००	१,५९०.५३	३,४७०.९८
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/ (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	(१०.८७)	१.३१	११४.८३	(१८.६३)	(२.६८)	(१०.८७)	१.३१
Ę	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	१९,४१४.९१	१६,०६६.२१	-	-
۷	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)							
	मूलभूत :	३.०६	१.३७	१.६४	६.६८	६.९७	३.०६	६.६७
	सौम्यीकृत :	३.०६	१.३७	१.६४	६.६८	६.९७	३.०६	६.६७

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वितीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१,०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षअखेरकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर व कंपनीची वेबसाइट www.donear.com वर उपलब्ध आहे
- वरील लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २९.०५.२०२४ रोजी पार पडलेल्या समेत त्यांना मंजूरी देण्यात आली आहे संचालक मंडळाने दि. ३१.०३.२०२४ रोजी संपेलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु. २/ - दर्शनी ल्याच्या प्रति समभागाकरिता रु. ०.२०/ - च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, जी बाब आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच

राजेंद्र व्ही. अगरवाल डीआयएन क्र. : ००२२७२३३